

सेवेत पुनःस्थापित करण्याबाबतः
श्री. मनोहर अंचुळे (निलंबित), अधीक्षक
(गट-अ), राज्य उत्पादन शुल्क व श्री.
रमेश धनशेटी, निरीक्षक (गट-ब), राज्य
उत्पादन शुल्क

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन आदेश क्रमांक : इएसटी-५०१६/प्र.क्र.८३(१)/राऊशु-१,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

दिनांक : २ जुलै, २०१६.

वाचा :

- १) शासन आदेश क्रमांक:-इएसटी-५०१५/प्र.क्र.४५ (१) /राऊशु-१, दि.२५.०२.२०१५.
- २) शासन आदेश क्रमांक:-इएसटी-५०१५/प्र.क्र.४५ (१) /राऊशु-१, दि.२५.०२.२०१५.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. निप्रआ-११११/प्र.क्र.८६/११-अ, दि. १४.१०.२०११
- ४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.निप्रआ-१११२/प्र.क्र.८२/११-अ, दि.२०.०४.२०१३
- ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. अभियो-१३१४/प्र.क्र.८६/११-अ, दि.३१.०१.२०१५.
- ६) शासन निर्णय, गृह विभाग क्र.इएसटी-२७१५/प्र.क्र.३२/राऊशु-१, दि.२३.०३.२०१५.

शासन आदेश:-

श्री. मनोहर अंचुळे, अधीक्षक (गट-अ), राज्य उत्पादन शुल्क आणि श्री. रमेश धनशेटी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट-ब) या लोकसेवकांविरुद्ध कोपरी पोलीस ठाणे, येथे गुन्हा नोंद क्र. ॥ ३/२०१५ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ८, १३ (१) (ड) सह १३ (२) प्रमाणे दि. १९.०२.२०१५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना दि.१९.०२.२०१५ रोजी अटक होऊन ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी पोलीस अभिरक्षेमध्ये ठेवले होते. त्यामुळे श्री. अंचुळे यांना संदर्भाधीन (१) च्या व श्री. धनशेटी यांना संदर्भाधीन (२) च्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

२. या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध मा. न्यायालयात अभियोग दाखल करण्यास शासनाने दि.१२ जानेवारी, २०१६ रोजी मान्यता दिली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची दि.२१.०४.२०१६ च्या ज्ञापनान्वये विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला एका वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यामुळे संदर्भाधीन (६) येथील शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या आढावा समितीने त्यांच्या निलंबनाचा आढावा दि.२७.०५.२०१६ रोजी घेतला आहे. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (५) (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, श्री. मनोहर अंचुळे (निलंबित), अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व श्री. रमेश धनशेट्टी (निलंबित), निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या तसेच विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना शासनसेवेत पुनःस्थापित करण्यात येत आहे.

३. पुनःस्थापनेनंतर श्री. मनोहर अंचुळे यांची पदस्थापना **अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे** या ठिकाणी करण्यात येत आहे. तसेच श्री. रमेश धनशेट्टी यांची पदस्थापना **निरीक्षक, राउशु, सीमा तपासणी नाका, दिंडोरी/करंजली, जि. नाशिक** या ठिकाणी करण्यात येत आहे.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०७०२१८१५४८००२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(दि. ज. शेडमेखे)

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-१ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
३. सर्व विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
४. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/धुळे/नाशिक.
५. सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
६. संबंधित अधिकारी/कर्मचारी (मार्फत आयुक्त, राउशु, मुंबई.)
७. निवडनस्ती (राउशु-१)

प्रत माहितीस्तव

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री (राऊशु) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (राऊशु) यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, नवीन मंत्रालय, जी. टी. हॉस्पिटल, मुंबई.